

मुख्य अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या
दिनांक ०१.०१.२०२० ते ०१.०१.२०२३
रोजीच्या ज्येष्ठतायादीमध्ये सुधारणा
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : संकीर्ण १३२३/प्र.क्र.३६६/ आ(वर्ग-१)

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक: ३० एप्रिल, २०२४

वाचा :

- १ शासन परिपत्र, जलसंपदा विभाग, क्रमांक- मुअज्ये १३२१/प्र.क्र.६६/२०२१, दि.२३.०२.२०२१
- २ शासन परिपत्र, जलसंपदा विभाग, क्रमांक- मुअज्ये १३२१/प्र.क्र.३८९/२०२१, दि.३०.१२.२०२१
- ३ शासन परिपत्र, जलसंपदा विभाग, क्रमांक- मुअज्ये १३२२/प्र.क्र.१४५/२०२२, दि.३०.०५.२०२२
- ४ शासन परिपत्र, जलसंपदा विभाग, क्रमांक- मुअज्ये १३२३/प्र.क्र.८६/२०२३, दि.१५.०६.२०२३
- ५ शासन आदेश, जलसंपदा विभाग, क्रमांक - संकीर्ण १३२३/प्र.क्र.३६६/आ.(वर्ग-१), दि.३०.०४.२०२४

शासन शुध्दीपत्रक :-

वरील संदर्भाधीन क्र.५ येथील दिनांक ३०.०४.२०२४ च्या आदेशान्वये श्री.राजेश श्रीराम सोनटक्के यांना मुख्य अभियंता (स्थापत्य) पदावरील पदोन्नतीचा दिनांक १७.०९.२०१९ हा मानीव दिनांक देण्यात आला आहे.

२. यास्तव, संदर्भ क्र.१ ते ४ येथील परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या मुख्य अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या दिनांक ०१.०१.२०२० ते दि.०१.०१.२०२३ रोजीच्या ज्येष्ठता यादीमध्ये श्री.सोनटक्के यांची ज्येष्ठता खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :

अ.क्र.	ज्येष्ठता सूची	ज्येष्ठता क्रमांक	ज्येष्ठता यादीतील क्रमानंतर	ज्येष्ठता यादीतील क्रमापूर्वी
१	०१.०१.२०२०	१४-अ	श्री.जिब्राईल मोहम्मद शरीफ शेख	श्री.प्रमोद गोविंदराव मांदाडे
२	०१.०१.२०२१	१३-अ	श्री.जिब्राईल मोहम्मद शरीफ शेख	श्री.प्रमोद गोविंदराव मांदाडे
३	०१.०१.२०२२	८-अ	श्री.दिलीप दत्तात्रय तवार	श्री.प्रमोद गोविंदराव मांदाडे
४	०१.०१.२०२३	अ-१	---	श्री.प्रमोद गोविंदराव मांदाडे

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०४३०१२१६२३७४२७ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे. तसेच सदर शासन शुध्दीपत्रक जलसंपदा विभागाच्या <https://wrd.maharashtra.gov.in> या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(उ. र. दहिफळे)
उप सचिव, जलसंपदा विभाग

प्रत,

१. अपर मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. सचिव (लाक्षेवि) / सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. महासंचालक / सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग.
४. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.
५. महालेखापाल, महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई / नागपूर.
६. सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.
७. श्री.राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती
८. सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग (का-१३), मंत्रालय, मुंबई.
९. उप सचिव (सेवा-३), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी,
११. आ (वर्ग-१) कार्यासन संग्रहार्थ.